प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत प्रति थेंब अधिक पीक (सुक्ष्म सिंचन) योजनेची सन २०१७-१८ मध्ये राज्यात अंमजबजावणीसाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन शुध्दिपत्रक क्रमांकः सुसिंयो-२११७/प्र.क्र.१०७/१७/४अे

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई-४०००३२
तारीख: २३ फेब्रुवारी, २०१८

संदर्भ :- शासन निर्णय क्रमांक -सुसिंयो-२११७/प्र.क्र.१०७/१७/१४अे, दि. ७ ऑगस्ट, २०१७.

शासन शुध्दीपत्रक:-

संदर्भाधीन शासन निर्णयातील वित्तीय मान्यता परिछदेतील मागणी क्र- टी- ५ खालील लेखाशीर्षामध्ये (२४०१A६२९) ऐवजी (२४०१A६१९) असे वाचावे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०१८०२२३१७२७३१३५०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Shrikant Chandrakant Andge

Digitally signed by Shrikant Chandrakant Andge
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Agriculture And ADF Department, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=5d5ab93b4e4f2fcd87e12fe19b8965025d482b1bee0fffaa62085c34db6bfd8c, serialNumber=d8d9626c9e038380cd235c048f20d7ce74cffd3a95f2ac3c192e9c991f358271, cn=Shrikant Chandrakant Andge
Date: 2018.02.23 17:28:08 +05'30'

(श्रीकांत आंडगे)
अवर सचिव,महाराष्ट्र शासन

प्रति,

१) आयुक्त (कृषी),कृषी आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती)
२) मा.मंत्री (कृषी व फलोत्पादन) यांचे खाजगी सचिव
३) मा.राज्यमंत्री (कृषी व पणन) यांचे खाजगी सचिव
४) प्रधान सचिव (कृषी) यांचे स्विय सहायक
५) प्रधान सचिव (जलसंपदा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
६) सचिव (जलसंधारण व रोजगार हमी योजना), ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
७) सचिव (ला.क्षे.वि.), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
८) जिल्हाधिकारी (सर्व)

९) मुख्य कार्यकारी अधिकारी (सर्व जिल्हा परिषदा)
१०) मुख्य कार्यकारी अधिकारी,वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा,पुणे
११) संशोधन संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
१२) संशोधन संचालक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
१३) संशोधन संचालक, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
१४) संशोधन संचालक, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
१५) सर्व संचालक, कृषी आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य, पुणे
१६) संचालक, कृषी हवामान शास्त्र विभाग, पुणे.
१७) भारतीय हवामान शास्त्र विभाग, पुणे.
१८) विभाग प्रमुख, एकात्मिक जल व्यवस्थापन, महात्मा फुले कृषी विद्यापिठ, राहुरी
१९) विभाग प्रमुख, सिंचन व निचरा अभियांत्रिकी, महात्मा फुले कृषी विद्यापिठ, राहुरी
२०) विभाग प्रमुख, सिंचन व निचरा अभियांत्रिकी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठ, परभणी
२१) विभाग प्रमुख, सिंचन व निचरा अभियांत्रिकी, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ, दापोली
२२) विभाग प्रमुख, सिंचन व निचरा अभियांत्रिकी, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ, अकोला
२३) सर्व विभागीय कृषी सहसंचालक
२४) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी (सर्व)
२५) सर्व कृषी विकास अधिकारी/सर्व उपविभागीय कृषी अधिकारी/सर्व तालुका कृषी अधिकारी/
२६) सर्व मंडळ कृषी अधिकारी
२७) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
२८) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण) महाराष्ट्र -१/२ मुंबई/नागपुर
२९) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई
३०) संचालक, लेखा व कोषागार, मुंबई
३१) मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई, वाशी.
३२) उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा,कोकण/नाशिक/पुणे/औरंगाबाद/अमरावती/नागपुर
३३) उप संचालक, लेखा व कोषागारे कोकण/नाशिक/पुणे/औरंगाबाद/अमरावती/नागपुर
३४) सर्व कार्यासने व पर्यवेक्षिय अधिकारी (कृषी) कृषी व पदुम विभाग, मंत्रालय,मुंबई-३२
३५) निवडनस्ती.